



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक २१]

गुरुवार, मे ३, २०१८/वैशाख १३, शके १९४०

[पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ मे २०१८

आदेश

क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. २५/का.-०५.—मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १९(१) (बी), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९४९ मुंबई अधिनियम क्रमांक ५९) मधील कलम ७-अ तसेच जिल्हापरिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम १३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २१ मे, २०१८ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या, या सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तसेच राज्यातील इतर महानगरपालिकेतील व जिल्हापरिषद पंचायत समिती मधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

नि. ज. वागळे,

अवर सचिव,

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१)